

रमाई आवास घरकुल योजनेत
ग्रामीण क्षेत्रातील घरकुलाच्या
संदर्भात सुधारणा करण्याबाबत-

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक रआयो-२०१६/प्र.क्र.५७८/बांधकामे
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : २८ फेब्रुवारी, २०१८.

संदर्भ:- :- १) शासन निर्णय, सा.न्या.व वि.स.वि. समक्रमांक दि.३० सप्टेंबर २०१६.
२) शासन निर्णय, सा.न्या.व वि.स.वि. समक्रमांक दि.७ जानेवारी, २०१७.

प्रस्तावना :-

राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी घरकुल योजना शासन निर्णय दिनांक १५.११.२००८ अन्वये सुरु केली आहे. संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णय दि.७.१.२०१७ अन्वये सदर योजना सुधारीत करण्यात आली आहे.

रमाई आवास योजनेतर्गत शासनाच्या दिलेल्या उद्दिष्टांपैकी २५००० घराचे उद्दिष्ट मातंग समाजातील लाभार्थ्यांना राखून ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. त्याअनुषंगाने मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशी संदर्भात दि.७/७/२०१६ रोजी झालेल्या बैठकीत रमाई आवास योजने अंतर्गत मातंग समाजासाठी २५००० घरे बांधण्यास निर्देश देण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने रमाई आवास योजनेसाठी करावयाच्या लाभार्थी निकष/निवडीबाबतच्या सूचना सुधारीत करून स्वयंस्पष्ट सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती:-

शासन निर्णय :-

प्रस्तावनेत नमूद केलेल्या बाबी विचारात घेवून रमाई आवास घरकुल योजनेमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे:-

१. या विभागाच्या ग्रामीण क्षेत्रातील रमाई घरकुल योजनेतर्गत निकषांनुसार लाभार्थी निवडताना २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षासाठी शासनाच्या दिलेल्या उद्दिष्टांपैकी २५००० घरे दरवर्षी मातंग समाजातील लाभार्थ्यांसाठी बांधण्यात यावीत.
२. लाभार्थ्यांची निवडीबाबतचे निकष यापूर्वी दि.१५/११/२००८ व दि.७/१/२०१७ शासननिर्णयातील तरतुदीनुसार राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०३०१११०३५८६३२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अ.कों.आहिरे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.

२. मा.सभापती, विधान परिषद, विधान भवन, मुंबई.
३. मा.अध्यक्ष, विधानसभा, विधान भवन, मुंबई.
४. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा.मंत्री, सामाजिक न्याय यांचे खाजगी सचिव
६. मा.राज्यमंत्री, सामाजिक न्याय यांचे खाजगी सचिव
७. सर्व मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
८. सर्व विधानसभा/विधान परिषद सदस्य
९. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.
१०. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. प्रधान सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, नवी मुंबई.
१३. व्यवस्थापकीय संचालक, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळ, मुंबई
१४. सर्व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.
१५. आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे
१६. सर्व जिल्हाधिकारी,
१७. सर्व महानगरपालिका आयुक्त,
१८. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
१९. सर्व मुख्याधिकारी नगरपालिका / नगरपरिषद.
२०. प्रादेशिक उपायुक्त, (सर्व) समाजकल्याण.
२१. सहायक आयुक्त (सर्व) समाजकल्याण विभाग.
२२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा), महाराष्ट्र १ / २, मुंबई/नागपूर
२३. वित्त विभाग (व्यय-१४/अर्थसंकल्प-७), मंत्रालय, मुंबई
२४. संचालक, लेखा व कोषागारे, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई
२५. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
२६. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
२७. निवडनस्ती (बांधकामे)